



# यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ नाशिक - ४२२ २२२. वेबसाईट : <http://www.ycmou.ac.in>  
दूरध्वनी ०२५३-२२३०२२८ फॅक्स :- २२३१२०५

प्रसिद्धीपत्रक वृत्त क्रमांक - १२३

दिनांक : १७ एप्रिल २०१७

## ज्ञानदीप पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे मुक्त विद्यापीठाचे आवाहन

**नाशिक :** यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे प्रतिवर्षी दूरशिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा शैक्षणिक संस्थेला "ज्ञानदीप पुरस्कार" प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत

दूरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित असलेल्यांना शिक्षण देणे शिक्षणाचे लोकशाहीकरण करणे, दूरशिक्षणात या आधुनिक पद्धतीचा विकास करणे संशोधन करणे यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा शैक्षणिक संस्थेला "ज्ञानदीप पुरस्काराने" गौरविण्यात येणार असून इच्छुकांनी त्यासाठी आपल्या कार्याची माहिती दिनांक २२ मे २०१७ पर्यंत पाठवावी. रोख एकवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

माहितीसोबत आपल्या कार्याचे दृक-श्राव्य रेकार्डिंग, वृत्तपत्र कात्रणे, फोटो तसेच स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा. प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता : डॉ. विजया पाटील, प्रमुख, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, गोवर्धन, गंगापूर धरणाजवळ, नाशिक, ४२२२२२. अधिक माहितीसाठी ०२५३ - २२३०१२७, ९४२२२४७२९१ या क्रमांकावर अथवा [dir\\_dsw@ycmou.digitaluniversity.ac](mailto:dir_dsw@ycmou.digitaluniversity.ac) या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच [ycmou.digitaluniversity.ac](http://ycmou.digitaluniversity.ac) या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

**संतोष साबळे**

प्रभारी प्रमुख, जनसंपर्क विभाग

मा. संपादक,

कृपया सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी ही विनंती कळावे,

आपला विश्वासू

**डॉ. दिनेश भोंडे**

कुलसचिव,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठ